

बृहन्मुंबई महानगरपालिका

सामान्य प्रशासन विभाग

परिपत्रक

विषय: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचा-यांना वैद्यकीय गटविमा योजना कार्यान्वित करावयाच्या उद्देशाने कर्मचा-यांची लागणारी आवश्यक माहिती तातडीने सॅप कार्यप्रणालीमध्ये अंतर्भूत करण्याबाबत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचा-यांना वैद्यकीय गटविमा योजना नव्याने सुरु करावयाच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व कार्यरत कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची माहिती विमा कंपनीस देणे आवश्यक आहे. वैद्यकीय गटविमा योजनेकरिता कुटुंबामध्ये कार्यरत कर्मचारी स्वतः, त्याची पत्नी/पती, प्रथम २ अपत्ये, आई-वडिल किंवा सासू-सासरे यापैकी कोणतीही एक जोडी, असे एकूण ६ व्यक्ती समाविष्ट असतील.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व खाते/विभाग/रुग्णालये यांच्या अखत्यारित असणा-या सर्व आस्थापना विभागांनी त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असणा-या सर्व कार्यरत कर्मचा-यांची संपूर्ण माहिती सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामधील केवळ नावाचा तपशील कर्मचा-याकडून इंग्रजी व मराठी भाषेमध्ये भरण्यात येऊन, इतर रकान्यातील माहिती इंग्रजी भाषेमध्ये दि.२२.१२.२०२३ पर्यंत भरून घेण्यात यावी.

तदनंतर, कर्मचा-याची सॅप कार्यप्रणालीत अंतर्भूत नसलेली माहिती, त्याने विहित नमुन्यात भरून दिल्यानुसार आस्थापना विभागामार्फत, अचूक माहिती मराठी व इंग्रजीमध्ये सॅप कार्यप्रणालीत PA40 मध्ये दि.०५.०१.२०२४ पर्यंत अद्ययावत करण्यात यावी. जेणेकरून त्या कर्मचा-यांना वैद्यकीय गटविमा योजनेत समाविष्ट करणे शक्य होईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात येणा-या वैद्यकीय गटविमा योजनेचा लाभ सर्व कार्यरत कर्मचा-यांना मिळावा, याकरिता सर्व खाते प्रमुख/सहाय्यक आयुक्त/अधिष्ठाता/रुग्णालय प्रमुख यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर कार्यपध्दती अवलंबिण्याकरिता संबंधित आस्थापना विभागास सूचना द्याव्यात.

सदर परिपत्रकाची प्रत महानगरपालिकेच्या FTP://HR.MCGM.GOV.IN/CIRCULAR/GAD/CHPO/MIS/ 2023 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सही/- दि.१९.१२.२०२३
(रिमा ढेकणे)
प्रमुख कर्मचारी अधिकारी

सही/- दि.१९.१२.२०२३
(मिलिन सावंत)
सह आयुक्त (सा.प्र.)

प्रकअ/५७/सर्व.

२०२३-२०२४

प्रमुख कर्मचारी अधिकारी

क्र.प्रकअ/एमआयएस/३०४, दि.१९.१२.२०२३

प्रत.....माहितीकरिता व पुढील कार्यवाहीकरिता कृपया अग्रेषित.

सह प्रमुख कर्मचारी अधिकारी (सर्वसाधारण)
दि. १९.१२.२०२३

Employee Details	
Employee Name (इंग्रजी)	
कर्मचा-याचे नाव (मराठी)	
Department Name	
Post	
Employee Code	
Date of Birth	
Date of Appointment	
Age	
Sex (M/F)	
Home Address	
Mobile No.	
Marital Status (Married/Unmarried/Divorcee)	

